Powered by Trust®



July 21, 2023

BSE Limited

Corporate Relationship Department, Phiroze Jeejebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001.

SCRIP CODE: 503960

National Stock Exchange of India Limited

Listing Department, Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051

SCRIP CODE: BBL

Dear Sir / Madam,

Sub.: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 - <u>Financial Results Newspaper Publication</u>

In continuation to our letter dated July 18, 2023, inter alia, with regard to submission of Unaudited Financial Results of the Company, for the quarter ended June 30, 2023, enclosed please find herewith copy of advertisements published on July 20, 2023, pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure requirements) Regulations 2015, in following newspapers:

- 1. Free Press Journal (in English) &
- 2. Navshakti (in Marathi).

You are requested to take the same on your record.

Thanking you,

Yours sincerely,

For Bharat Bijlee Limited

Durgesh N. Nagarkar Company Secretary & Senior General Manager, Legal

Encl.: a/a

Bharat Bijlee Limited

once the registration begins. According to the schedule, candidate registration, payment of the registration fee and choice filling will be done from July 20 to July 25. The Mock Seat WBJEE counselling process 2023 through Allocation based on choices filled in by candidates will be released on July 27.

Candidates will be able to modify and can lock their choices by July 28. The 1st round of seat allotment results will be declared on August 1 and the 2nd round of seat allotment results will be released on August 8, 2023.



Huge refund amounts yet to reach Relevel users but company maintains transparency

Months after The Free Press Journal reported concerns being raised by job aspirants about not receiving refunds from Unacademy's Relevel, many are still demanding answers from the hiring tests platform over the reimburse-

which was launched by the edtech unicorn back in August 2021, aims to help job seekers get their job readiness and industry-relevant skills assessed with many of its courses catering to tech and non-tech fields, which includes Business Development, Software Testing, Full Stack Development, and more.

But former users who were initially interested in Relevel's job guarantee programme, which covers over 2000 job opportunities, and 600 plus companies, eventually left their courses midway though troubles with secur-

ing the refund continue. 'My EMIs are still being cut though I stopped the course a long time back. The only response I am getting is I have to pay the whole amount of Rs 72,000. I had left the course because my experience with it was not at all

barkar, a resident of Wardha in Maharashtra, who wanted to pursue a course for Operations Manager but is now working as a Computer Operator in a public works department (PWD) office.

A student manager with Relevel had told The FPJ back in December 2022 that the platform was looking into all the concerns regarding the refund and was deciding on which ones to act on after analysing them.

Though status reports accessed by The FPJ then showed that not all the users were getting refunds based on their complaints, some say that they got a mail about the reimbursement which they have not received yet.

"I had attended only two classes with Relevel and I received a mail about the refund but it shows that they have denied me one in the status report," stated Rahul Hanwante, a Jalna resident who applied for the platform's Software Testing course.

Hanwante, who didn't have access to a laptop, joined the lectures on his phone but was not able to practise most of the things he was being taught. "The Relevel officials had initially told me that I can access



and looking for jobs in Pune.

which was made effective on

October 31, 2022, by Relevel,

the platform has been pro-

cessing the refunds based on

the nature of the complaint,

the effectiveness of the reso-

lution process, the duration

of the course attended by the

learner, and various other

factors, according to sources.

kept the interests of Learners

at the core of everything that

we have done. This is en-

shrined in our refund policy

as well, which is designed to

be fair and just, flexible, and

tailored to meet the nature of

business and the unique cir-

cumstances of each user. On

occasions where a refund is

"At Relevel, we have always

With a 14-day refund policy,

the lectures through my phone with ease but since I didn't have a laptop I couldn't practise anything," said Hanwante, who still has Rs 4,500 being debited as EMI to the course though he maintains that he did not know of a loan being taken in his name.

Vaibhav Others like Kapase saw their EMIs being stopped by the loan support company, working with Relevel but felt disappointed about the money they had to spend on the lectures. "Though I don't have to pay EMIs any more, I feel bad about my Rs 9,000 going down the drain as the lectures and the tests conducted by Relevel had nothing in common," stated Vaibhay, who is currently unemployed

due process and process refund requests promptly and efficiently, ensuring a hasslefree experience for our Learners," a Relevel spokesperson told The FPJ.

But beyond the 14-day policy, and Relevel's stringent process to process the refunds, some have also highlighted other problems with the platform's course structure.

"I was told that I will only be receiving 25% of the fees as a rebate as I didn't give a single test after joining the course. The Relevel team didn't tell me the 'detailed investigation' they went through to come to this number as well. I didn't even use the portal for the most part," asserted another job aspirant, who added that the loan will only close once 75% of his payment to Relevel is complete.

a hassle-free experience, it's important to note that the final decision on refund criteria, eligibility, and amount rests with Relevel in accordance with documented and clearly communicated guidelines. Every claim is reviewed and refund processed after careful examination in line with our refund policy," the Relevel spokesperson added.

"While we strive to provide

Tobacco addiction has seized 50% students in Maha tribal pockets

PUSHPITA CHATTERJEE / Mumbai

A recent study by Government Dental College and Hospital (GDCH), Nagpur found that 15.2% tribal school children are at oral pre-cancer stage in tribal-dominated districts of Maharashtra. The study was conducted between the ages 7 and 21 and 1 of every 2 of these students are said to be addicted to tobacco chewing. However, no student was found with an active cancer in all of these districts.

Surgical Treatment for 3480 such students with oral pre cancer has been funded by the Tribal Development Department of India while medicinal treatments have already begun for the rest who do not need surgical intervention. Awareness programs for these students, their parents and teachers have also been organised, said Dr Abhay Datarkar, Dean, GDCH.

Four most commonly found kinds of oral pre cancer among these students were Leukoplakia at 4.5%, Erythroplakia which is relatively very dangerous at 0.7%, Oral submucous fibrosis

(OSMF) at 2.2 % and the most popular, Tobacco Pouch Keratosis (TPK) at 7.4%.

Gondia, Maharashtra, India

"Tobacco chewing is more common among male students at 59% but not very uncommon among females at 43%. Designated counselors have been appointed at different project offices to spread awareness both to these students and elders around them," said HOD, Public Health Dentistry, GDCH, Dr Sachin Khatri.

The Tribal Development Department of India, Nagpur

Division actively participated in identifying these oral pre cancer students and also brought in funds worth 75 Lakhs to install Co2 laser treatment facility at GDCH. These pre cancer students will go through surgery in the coming months.

This study was conducted by the Department of Public Health Dentistry, GDCH headed by Dr Khatri and his team of three doctors, Dr Aniket Dhote, Dr Noopur Kokhne and Dr Shilpa

Will UK govt's crackdown on low-quality uni courses affect Indian students?

MEGHA CHOWDHURY / Mumbai

The UK government's plans to force universities to limit the number of students taking "low-value" degrees in England that fail to deliver good outcomes has caused a stir among the academic community. Courses with low numbers of graduates securing a professional job, moving forward on to postgraduate courses, or starting a business will be subject to strict controls, the Uk Prime Minister and Education Secretary have an-

However the new policy will restrict domestic student applications in England,

experts argue the new plans will also make it harder for Indian students to pursue their aspirations as well. "This won't affect students going to reputed and top class universities. However, for students who are going for diplomas or to low ranked or unknown universities, they will face issues with admissions and greater difficulty in obtaining a student visa," said Karan Gupta, founder of study abroad career consultant Karan Gupta

The UK government wants to make sure that universities and colleges are offering the same standard of high-quality provision expected in our schools, and



that young people are encouraged to choose the path that is right for them whether it's a university degree, a higher

technical qualification, or an apprentice-Dhaval Meheta, CEO of TNI Career

Counseling says, "it seems more like a warning. Universities will start looking closely at courses that don't deliver on placements or manipulate data as the government seems focused on solving the employment crisis in general as many universities have been marketing their courses to international students largely for masters programs that promise them jobs which aren't really available in the UK." "Due to COVID the last 3 years data is skewed anyways. Students should be careful in the upcoming years to pick courses based on historical data of the course performance for 2023 and 2024," added Dhaval. The problem, according to

Aaryan Chatterjee, an Indian student now enrolled in the University of Surrey's Bachelor of Music programme, is the debt, not the classes. "Universities have transformed into money-making machines that burden students with debt and manipulative employment statistics,' says the student.

'Who is defining a low value degree and based on what criteria? Learning music is literally the only thing I have a passion for and for me getting a degree isn't only about career earning. It's about learning, following one's passion, broadening horizons and exploring. Those have value too," stated Aaryan.

ICICI Bank Limited







General Manager

HEAD OFFICE - "Kalyanam_astu", Om Vijaykrishna Apartment, Adharwadi Road, Kalyan (W), Dist. Thane-421 301 **VEHICLE FOR SALE - On As Is Where Is Basis**

Repossessed Hypothecated Car (in good condition) available for Sale on 'As Is Where Is' Basis.

Model	Honda – W R V – 1.5 V X M T (I dtec)
Registration No.	M H 05 EQ 8224
Colour	Platinum White P
Fuel	Diesel
Mfg. Date	04/2021
Use	29465 k.m.
Reserve Price	Rs. 10,50,630/- (Rupees Ten Lakh Fifty Thousand Six Hundred Thirty Only) (including GST)

Terms and Conditions of Sale

Sale is strictly subject to the terms and conditions prescribed in this advertisement and the offer document / form. Further details of the vehicle and the offer document / forms can be obtained from Head Office of the Bank on payment of Rs. 1,000/- (Non-Refundable) per

2. The vehicle will be available for inspection on 23.07.2023 between 10.00 a.m. and 01.00 p.m., at the Head Office of the Bank.

3. Sealed offers, in the prescribed form only, should be submitted along with the DD / PO for EMD of Rs. 1,00,000/- (Rupees One Lakh Only), drawn in favor of The Kalyan Janata Sahakari Bank Ltd., before 03.00 p.m. on or before 03.08.2023 at the Head Office of the Bank at 4. Sealed offers will be opened at 05.00 p.m. on 03.08.2023, at the

Head Office of the Bank, at Kalyan

5. The above vehicle is being sold / available on 'As Is Where Is' basis. It is a responsibilty of the successful purchaser to transfer the subject vehicle in his / her / its name at the office of Dv. RTO and related expenses.

Place: Kalvan

Date: 18.07.2023

The Kalyan Janata Sahakari Bank Ltd.

MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. I 2nd Floor, MTNL Building, Colaba Market, Colaba- 40000 RECOVERY PROCEEDING NO. 103 OF 2022

Exhibit - 4 O. A. NO. 420 OF 2019 Next Date: 31/07/2023 Canara Bank Certificate Holde

Mr. Prakash Kapoor & Ors. ...Certificate Debtor **DEMAND NOTICE**

In terms of the Recovery Certificate in OA, No. 420 of 2019 issued by the Hon'ble Presiding Officer DRT-I, a sum of Rs. 543,29,89,520/- (Rupees Five Hundred Forty Three Crores Twenty Nine Lakh Eighty Nine Thousand Five Hundred Twenty only) with interest and cost is due from you.

You are hereby called upon to deposit the above sum within fifteen days of the receipt of notice, failing which the Recovery shall be made in accordance with law n addition to the aforesaid sum, you shall be liable to pay:-a) Such interest as is payable for the period commencing immediately after this

notice of the execution proceedings. b) All costs, charges and expenses incurred in respect of the service of this Notice and other process that may be taken for recovering the amount due Given under my hand and seal of this Tribunal on this 26th day of June, 2023.



1. Mr. Prakash Chandra Kapoor, at 302 Wakefield House, 3rd Floor, Sprott Road, Ballard Estate, Mumbai - 400038.

2. Mr. Vijay Kumar, at 302 Wakefield House, 3rd Floor, Sprott Road, Ballard Estate, Mumbai - 400038. 3. M/s. Pinky Shipyard Ltd., at 302 Wakefield House, 3rd Floor, Sprott Road

4. M/s. Dhanshree Properties Pvt. Ltd., 302 Wakefield House, 3rd Floor, Sprott Road, Ballard Estate, Mumbai - 400038. M/s. Natural Power Ventures Pvt. Ltd., at 302 Wakefield House, 3rd Floor

Ballard Estate, Mumbai - 400038.

Sprott Road, Ballard Estate, Mumbai - 400038

Sprott Road, Ballard Estate, Mumbai - 400038. M/s. Nirupam Energy Projects Pvt. Ltd., at 302 Wakefield House, 3rd Floor, Sprott Road, Ballard Estate, Mumbai - 400038.

. Bharati Shipping & Dredging Company Pvt. Ltd., having its address at 302

Wakefield House, 3rd Floor, Sprott Road, Ballard Estate, Mumbai - 400038 B. Harsha Infrastructure Private Limited., at 302 Wakefield House, 3rd Floor Sprott Road, Ballard Estate, Mumbai - 400038.

D. Bharati Maritime Services Private Ltd., at 302 Wakefield House, 3rd Floor Sprott Road, Ballard Estate, Mumbai - 400038 10. Bharati Infratech Projects Pvt. Ltd. at 302 Wakefield House, 3rd Floor

BASSEIN CATHOLIC **CO-OPERATIVE BANK LTD** (SCHEDULED BANK)

Catholic Bank Bldg., Papdy Naka, Vasai (West) Tel. No.: - 0250 2322449, 0250 2322053

POSSESSION NOTICE

Whereas, the undersigned being the Authorised Officer of Bassein Catholic Co-operative Bank Ltd. Papdy, Vasai, Dist-Palghar, under the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notices calling upon the Borrower, & others to repay the amount mentioned in the said Notice, within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the Public in general, that the undersigned has takenthepossession of property, described herein below in exercise powers conferred on him under Section 13(4) of the said Act, read with Rule 8 of the Security Interes (Enforcement) Rules, 2002 and as per order of DM, through concerned Tahsildar Authority.

The Borrower in particular and the Public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bassein Catholic Co-op. Bank fo an amount mentioned below plus interest thereon and all other dues/charges.

Sr. No.	Borrower Name, A/c No. and Branch	Description of secured Assets under possession	Outstanding dues as per Demand Notice and Date of Demand Notice	Type of possession and date of possession
1	M/s. Star Associates CC/7 Bolinj Branch	1) Office No. 102/A, Swastik Paradise, Village Bolinj, Virar-West, Taluka-Vasai, District-Palghar. 2) Flat No. 3, and Shop No. 9 and 10, Ground Floor, D Wing, Kishor Kunj CHSL, Chalpeth Road, Near Agashi Post Office, Virar-West, Taluka-Vasai, District-Palghar. 3) Flat No. A/2, A Wing, Viva Atharvaved CHSL, Gokul Township, Agashi Road, Bolinj, Virar (West), Taluka-Vasai, District-Palghar.	22.07.2020	Physical Possession 14.07.2023

Date :- 18.07.2023 Place :- Papdy, Vasai

Mr. Sudhir Pandurang Menge

Authorised Officer Bassein Catholic Co-operative Bank Ltd.

30/04/2022



| Regd. & Administative Office : 5th Floor, Mogaveera Bhavan, M.V.M. Educational Campus Marg, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai-400 058.

PUBLICATION OF NOTICE

Regarding Physical Possession Of Property U/s 13(4) Of SARFAESI Act, 2002

Notice is hereby given under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, a demand notice under section 13(2) of the said Act was issued, calling upon Borrowers/Mortgagors/Sureties to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers/Mortgagors/ Sureties and the public in general that the undersigned has taken physical possession of the property described herein below in exercise of power conferred on him/her under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on the dates mentioned herein below.

The Borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. fo an amount mentioned herein alongwith interest thereon.

Sr. No.	Name of Borrowers/ Sureties	Date of 13 (2) Notice	Mortgagor & Description of the property mortgaged / charged	Date of taking Physical Possession	Amount outstanding as on date of demand notice
1	Borrowers - Mr. Manoj Dattatray Mahajan Mrs. Manisha Manoj Mahajan (Hsg/168) Sureties - Mr. Milind Dagdu Sakpal Mr. Yogesh Suresh Mali		Flat No. 03, Ground Floor, Sai Raj Apartment, Gut No. 83, Ekveera Nagar, Vangani (West), Tal. Ambernath, Dist. Thane-421503 owned by Mr. Manoj Dattatray Mahajan.		Rs. 6,89,810.34 (Rupees Six Lakhs Eighty Nine Thousand Eight Hundred Ten and Thirty Four Paise Only) as on 30/04/2022.
2	Borrowers - Mr. Milind Dagdu Sapkal Mrs. Usha Milind Sapkal (Hsg/165) Sureties - Mr. Prayin Dagdu Saknal	01/06/2022	Flat No. 201, 2nd Floor, Sai Raj Apartment, Gut No. 83, Ekveera Nagar, Vangani (West), Tal. Ambernath, Dist. Thane-421 503 owned by Mr. Milind Dagdu Sapkal.		Rs. 10,47,730.13 (Rupees Ten Lakhs Forty Seven Thousand Seven Hundred Thirty and Thirteen Paise

Dated: 18.07.2023 Sd/-**Authorised Officer**

Plot No-B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the belowmentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

Si No	·	Description of Property/ Date of Physical Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch				
1.		Unit No. A- 2, 1st Floor, Mega Mall, Near Lokhandwala Complex, Opposite Oshiwara Depot, Survey No. 6 (Part), CTS No. 1/A (Part), Village Mouje Goregaon, Taluka Borivali, Mumbai- 400104/ July 15, 2023	March 25, 2022 Rs. 8,40,46,184.81/-	Mumbai				
TL								

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per

the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.



CIN NO: L31300MH1946PLC005017

Registered Office: Electric Mansion, 6th Floor, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025 Phone No.: 022-24306237 • Fax No.: 022-24370624 • E-mail: bblcorporate@bharatbiilee.com • Website: www.bharatbiilee.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR

THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023

(₹ in Lakhs) Year Ended **Quarter Ended** 30.06.2023 31.03.2023 30.06.2022 31.03.2023 **Particulars** (Unaudited) (Refer Note 3) (Unaudited) (Audited) Total Revenue from operations 141850 2 Net Profit / (Loss) for the period 3686 2141 11136 (before Tax and Exceptional items) 3344 Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items) 3344 3686 2141 11136 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items) 2533 1633 8322 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income 12030 11848 27130 (after tax)] 1080 Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each) 565 565 565 Basic and Diluted Earning per Share (of ₹ 10/- each) (₹) 44.83 47.53 28.89 147.26 (not annualised)

Notes

- 1. The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended 30th June, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter ended 30th June, 2023 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company website (www.bharatbijlee.com).
- 2. The financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 18th July, 2023. The Statutory Auditors have carried out Limited Review of the above financial results for the quarter ended 30th June, 2023.
- 3. The figures of the quarter ended 31st March, 2023 are balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the unaudited published figures upto the third quarter of the financial year ended 31st March, 2023 which were subjected to Limited Review by Statutory Auditors.

Place: Mumbai Nikhil J. Danani Vice Chairman & Managing Director

Date : 18th July, 2023

जना स्मॉल फायनान्स बँक

(एक शेड्युल्ड कमर्शियल बँक) गोंदणीकृत कार्यालयः दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ आणि १२/२ बी, डोमलुर लगत कोरामंगला उत्तर रिंग रोड, ईजीएल विझनेस पार्कच्या पुढे, चल्लाघट्टा, बंगळुरु – ५६००७१. <u>शाखा कार्या</u> क्र. ७०४/७०५, मोदी प्लाझा, लक्ष्मीनारायण थिएटर समोर, मुकुंदनगर, स्वारगेट, पुणे–४११०३७.

शुध्दिपत्र

कृपया १९.०७.२०२३ रोजी या वृत्तपत्रात प्रकाशित झालेली ताबा सूचनेच्या कर्जदार/सहकर्जदार/जमीनदार/गहाणद . यांच्या संदर्भात, अजयकुमार भाऊराव गायकवाड, **कर्ज खाते क्र**. "३०७०९६३०००७५३" ऐवर्ज "**४५७८९४३००००९७२"** असे वाचावे आणि श्री अग्रोज गुल उद्योग, **कर्ज खाते क्र**. "३०७०९४४००००५३५" ऐवर्ज "३२३६९४००००२७२" असे वाचावे. इतर सर्व तपशील समान राहतील.

ठिकाणः नांदेड/नाशिक/महाराष्ट्र सही/- प्राधिकृत अधिकारी



We understand your world

एचडीएफसी बँक लिमिटेड

नोंद. कार्यालय: एचडीएफसी बँक हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (पश्चिम), मुंबई ४०००१३. (कॉर्पोरेट ओळख क्रमांक - एल६५९२०एमएच १९९४पीएलसी०८०६१८) (ईमेल: shareholder.grievances@hdfcbank.com) (वेबसाइट: www.hdfcbank.com) (दूर. क्र.: ०२२ ३९७६ ००००/०७ /१२)

२९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

गद्वारे देण्यात आली आहे की एचडीएफसी बँक लिमिटेड (''बँक'') ची २९ वी वार्षिव सर्वसाधारण सभा (''एजीएम'') **शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०२३ रोजी दुपारी ०१:३० वाजता** भारतीय प्रमाण वेळ (भा.प्र.वे.) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (''व्हीसीं'') / इतर ऑडिओ-व्हिज्यअल माध्यमे (''ओएव्हीएम'') व्यवसाय व्यवहार करण्यासाठी, एजीएमच्या सचनेमध्रं नमुद केल्याप्रमाणे आयोजित केली जाईल.

बँकेने बुधवार, १९ जुलै २०२३ रोजी आर्थिक वर्ष २०२२–२३ च्या एकात्मिक वार्षिव अहवालासह एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते बँक / रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटकडे (े''आरटीएं'') नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवले आहेत / कॉर्पोरेट त्र्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या दिनांक ०५ मे २०२० आणि ०२/२०२२ दिनांक ०५ मे २०२२ च्या परिपत्रक क्रमांक २०/२०२० चे पालन करर्णाया आणि १३ मे. २०२२ आणि जानेवारी ५ जानेवारीच्या परिपत्रकानुसार २०२३, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (एकत्रितपणे ''लागू परिपत्रके'' म्हणून संदर्भित) आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर आवश्यकता) विनियम, २०१५ चे नियमन ४४ द्वारे जारी केले गेले. एजीएमर्च सचना आणि आर्थिक वर्ष २०२२–२३ साठी एकात्मिक वार्षिक अहवाल बँकेच्या वेबसाइटव nttps://www.hdfcbank.com/personal/about-us/investor-relations/annual-reports वर आणि स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइटस म्हणजे बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com वर आणि बॅंकेद्वारे गंतलेल्या सेवा प्रदात्याच्या वेबसाइटवर उदा. नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड "NSDL") https://www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या अनुपालनामध्ये वेळोवेळी सुधारित कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ मधील नियम २०, सेबी चे नियम ४४ (सुचीबद्ध . इायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम आणि अधिनिय २०१५ आणि इन्स्टिटयूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएसआय) द्वारे जारी केलेल्या सर्वसाधारण सभेवरील मानके. सभासदांना इलेक्टॉनिक मतदान प्रणाली वापरून एजीएमच्या सचनेमध्ये नमद केलेल्य सर्व ठरावांवर मत देण्याची सुविधा प्रदान केली जाते, म्हणजे एनएसडीएल द्वारे प्रदान केलेल्य रिमोट ई-व्होटिंग प्लॅटफॉर्मद्वारे.

रिमोट ई-मतदान कालावधी सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३ रोजी सकाळी ९:०० वाजत भा.प्र.वे.सुरू होईल आणि गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता भा.प्र.वे. समाप्त होईल. सदर कालावधीत, सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यासाठी इव्हन क्रमांक १२४६६० निवडू शकतात. त्यानंतर रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल एनएसडीएल द्वारे अक्षम केले जाईल. एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्यार्च सुविधाही दिली जाईल. जे सदस्य व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित आहेत आणि त्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर आधीच मत दिलेले नाही आणि अन्यथा त्यांना असे करण्यापासन प्रतिबंधित केले जाणार नाही. ते या एजीएम दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीदारे मतदान करण्यास पात्र असतील. एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा किंवा एजीएममध्ये त्यांचे मत बदलण्याचा अधिकार असणार नाही. सभासदांच मतदानाचे हक्क बँकेच्या पेड-अप इक्टिी शेअर कॅपिटलमध्ये त्यांच्याकडे असलेल्या इक्टिी शेअर्सच्या प्रमाणात असतील, शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३ रोजी, या हेतूसाठी ''कट–ऑफ तारीख'' आहे. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्य नाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट–ऑफ तारखेनुसार नोंदवले गेले आहे, ती केवळ रिमोत

-व्होटिंग तसेच एजीएममध्ये मतदान करण्याच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल. ज्या सदस्यांनी प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केले आहेत किंवा ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकत केलेले नाहीत आणि कोणतीही व्यक्ती जी बँकेचे शेअर्स घेते आणि नोटीस पाठवल्यानंतर सभासद बनते आणि कट-ऑफ तारखेनसार शेअर्स धारण करत आहेत त्यांन संदर्भ देण्याची विनंती केली जाते. रिमोट ई–व्होटिंगद्वारे मतदान करण्यासाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी स्वीकारल्या जार्णाया प्रक्रियेसाठी एजीएमची सूचना. संचालव मंडळाने मे.बी.एन. ॲण्ड असोसिएट्स चे श्री बी. नरसिंहन, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आणि त्यांच्या अनुपस्थितीत मे.व्ही.व्ही. चक्रदेव आणि कंपनीचे मे. व्ही.व्ही. चक्रदेव, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, यांची छाननी करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून ई-मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी नियुक्ती केली आहे.

ईमेल पत्ते, मोबाईल क्रमांक आणि पत्त्यातील बदलाची नोंदणी/अपडेट करण्यार्च पद्भत तसेच बँक खात्यांची अनिवार्य नोंदणी करण्याची पद्भत:

प्रत्यक्ष तम्हाला बँक च्या आस्टीए कडे डेटामॅटिक्स बिझनेस सोल्यशन्स लिमिटेड होल्डींग hdinvestors@datamaticsbpm.com येथे विनंती पाठवण्याची विनंती केली जाते. शेअरहोल्डरचे नाव, फोलिओ क्रमांक, शेअर सर्टिफिकेटची स्कॅन केलेली प्रत (समोर आणि मागे), कायम खाते क्रमांकाची स्वयं-प्रमाणित स्कॅन केलेली प्रत (पॅन) ईमेल पत्ता नोंदणी करण्यासाठी किंवा भेट देण्यासाठी प्रदान करते. https://hbemailregistration.datamaticsbpm.com/ ईमेल ॲड अपडेट करण्यासाठी ऑनलाइन.

सेबी परिपत्रक क्र. सोबी/एचओ/ एमआयआरएसडी/एमआयआरएसडी-आरटीएएमबी/पी/सीआयआर/२०२१/६५५ दिनांक ३ नोव्हेंबर २०२१ चे पालन करण्यास बँकेला सक्षम करण्यासाठी आणि तुमची लाभांश रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी, तुम्हाला पुढील गोष्टी अग्रेषित करण्याची विनंती केली जाते. आरटीएकडे कागदपत्रे:

१. तुमच्या पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित प्रतः

२. चेक पानाची प्रत जिथे तुम्ही तुमचे सक्रिय बँक खाते सांभाळत आहात;

३. तुमच्या पत्त्यात काही बदल झाल्यास तुमच्या पासपोर्ट/आधार कार्ड/विद्युत बिल/नवीनतम बँक स्टेटमेंटची स्वयं-साक्षांकित प्रत. कपया लक्षात घ्या की वरील नमूद केलेल्या सेबीच्या परिपत्रकानुसार, भौतिक स्वरूपात बँकेचे शेअर्स धारण केलेल्या भागधारकांना पॅन. केवायसी तपशील आणि नामांकन तपशील बँक/आरटीएला देणे बंधनकारक करण्यात आले आहे आणि जर वरील तपशील सादर केले नाहीत तर ३१ मार्च २०२३, आरटीए द्वारे संबंधित शेअर्स गोठवले जातील. सदस्यांना आरटीए ला वैध पॅन सादर/अपडेट करण्याची विनंती देखील केली जाते. या संदर्भात, सेबीने अधिसूचित केल्यानुसार खालील फॉर्म बँकेच्या https://www.hdfcbank.com/personal/about-us/corporategovernance/shareholders-information-and-helpdesk आणि आरटीए च्या वेबसाइटवरून www.datamaticsbpm.com वर टॅब-सोल्यूशन्स) रजिस्ट्रार टान्सफर एजंट भागधारकांना माहिती अंतर्गत डाउनलोड केले जाऊ शकतात.:

१. फॉर्म आयएसआर - १ (पॅन नोंदणी, केवायसी तपशील किंवा त्यातील बदल/अपडेटेशनसाठी विनंती);

२. फॉर्म आयएसआर-२ (भागधारकांच्या त्यांच्या बँकरच्या स्वाक्षरीची पृष्टी);

३. फॉर्म एसएच -१३ (नामांकन फॉर्म)

डीमॅट तुम्हाला तुमच्या डीपीशी संपर्क साधून तुमचा ईमेल पत्ता आणि बँक खाते तपशील (९-अंकी एमआयसीआर क्रमांक, ११-अंकी एमआयसीआर कोड क्रमांक आणि कोअर बँकिंग खाते क्रमांकासह) नोंदणी करण्याची विनंती केली जाते.) तुमच्या डीपीने सुचवलेल्या प्रक्रियेनुसार तुमच्या डीमॅट खात्यात. नवीन तपशील अपडेट झाल्यावर, कपया थेट उक्त बँक खात्यात लाभांश जमा करण्यासाठी क्लायंट मास्टर लिस्टची प्रत आरटीए सोबत शेअर करा.

सभासदांच्या मते देण्याच्या प्रक्रियेचा/पद्धतीचा तपशील एजीएम सूचनेमध्ये समाविष्ट

लाभांश-संबंधित माहिती:

बँकेच्या संचालक मंडळाने, १५ एप्रिल, २०२३ रोजी झालेल्या बैठकीत, ३१ मार्च २०२३ रोजी संपणाऱ्या वर्षासाठी प्रत्येकी १/- च्या दर्शनी मूल्यावर रू. १९.०० प्रति इक्टिी शेअरच्या लाभांशाची शिफारस केली आहे. एजीएममध्ये बँकेच्या भागधारकांनी मंजूर केल्यास, इक्टिी रोअर्सवर लाभांश मिळण्यास पात्र असलेल्या सदस्यांची पात्रता निश्चित करण्याची रेकॉर्ड तारीख मंगळवार, १६ मे २०२३ आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेंद्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडकडून मंगळवार, १६ मे २०२३ रोजी कामकाजाच्या वेळेच्या समाप्तीपर्यंत ज्या भागधारकांची नावे बँकेच्या सभासदांच्या रजिस्टर/स्टेटमेंटमध्ये आढळतात त्यांना लाभांश दिला जाईल. एजीएममध्ये मंजूरी मिळाल्यास, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात लाभांश भरण्याची आणि प्रत्यक्ष लाभांश वॉरंट पाठवण्याची अपेक्षित तारीख **सोमवार, १४** ऑगस्ट, २०२३ नंतर असेल.

सभासदांनी हेही लक्षात घ्यावे की फायनान्स ॲक्ट, २०२० च्या तरतुर्दीनुसार, बँकेला त्याचे सदस्य, रहिवासी यांना लाभांश देण्याच्या संदर्भात विहित दरांवर स्रोतावर कर (''टीडीएस'' कापून घेणे आवश्यक आहे. अनिवासी म्हणून, बँकेच्या भागधारकांनी एजीएममध्ये मंजूर केल्यास. अधिक तपशिलांसाठी, सभासदांनी एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केलेल्या लाभांश-संबंधित माहितीचा संदर्भ घेण्याची विनंती केली जाते. कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह् शकता किंवा टोल-फ्री नंबरवर कॉल करू शकता: ०२२-४८८६ ७००० आणि ०२२–२४९९ ७०००, किंवा सुश्री पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल, ४था मजला, ''ए'' विंग ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई ०१३० यांना विनंती पाठवा. , ई-मेल: evoting@nsdl.co.in ई-मतदानावरील तुमच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी. तुम्ही बँकेला santosh.haldankar@hdfcbank.com venkiteswaran.iyer@hdfcbank.com येथे ई-मेल देखील पाठवू शकता. आम्ही २९ व्या एजीएममध्ये तुमच्या सहभागाची वाट पाहत आहोत.

एचडीएफसी बँक लिमिटेड

संतोष हळदणकर तारीख: १९ जुलै २०२३ कंपनी सचिव

6 kotak NOTICE

Distribution of Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') under Kotak Equity Arbitrage Fund Notice is hereby given that in accordance with Dividend ('IDCW') Policy approved by Kotak Mahindra Trustee Company Limited (the Trustee to Kotak Mahindra Mutual Fund), the distribution under Monthly IDCW Option of Kotak Equity Arbitrage Fund, is as under

Name of the Scheme	Quantum of IDCW (Rs. per unit)*	Record Date	Face Value (Rs. per unit)	NAVs as on July 18, 2023 (Rs.)
Kotak Equity Arbitrage Fund – Regular Plan-Monthly IDCW Option	0.0758	July 24,	10	10.7756
Kotak Equity Arbitrage Fund – Direct Plan - Monthly IDCW Option	0.0842	2023		11.2634

 * Distribution of the above IDCW is subject to the availability and adequacy of distributable surplus.

Note: The Payment of IDCW will be subject to deduction of applicable statutory Levy

Pursuant to payment of IDCW, the NAVs of the IDCW Options of the Scheme would fall to the extent of payout and statutory levy if any.

All Unit Holders / Beneficial Owners of the above mentioned IDCW Options of the scheme, whose names appear in the records of the Registrar, Computer Age Management Services Ltd. / Depositories as on July 24, 2023 will be eligible to receive the IDCW.

For Kotak Mahindra Asset Management Company Limited

vestment Manager – Kotak Mahindra Mutual Fund

July 19, 2023

Nilesh Shah **Managing Director**

मागणी सूचना

तारखेनसार थकीत

प्रत्यक्ष कब्जा

Any queries / clarifications in this regard may be addressed to: **Kotak Mahindra Asset Management Company Limited**

CIN: U65991MH1994PLC080009 (Investment Manager for Kotak Mahindra Mutual Fund) 6th Floor, Kotak Towers, Building No. 21, Infinity Park, Off: Western Express Highway, Goregaon - Mulund Link Road, Malad (East), Mumbai 400097.

Phone Number: 18003091490 / 044-40229101 • Email: mutual@kotak.com • Website: www.kotakmf.com Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

साकेतिक कब्जा सूचना

नोंदणीकत कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर्स, बांदा - कर्ला कॉम्प्लेक्स, बांदा

Accici Home Finance (पूर्व), मुंबई-४०००५१ **कॉर्पोरेट कार्यालय:** आयसीआयसीआय एचएफसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००५९ **शाखा कार्यालय** : शहर सर्व्हे क्र. १९७६बी/१+२ इंडिया गॅरेज, साऊथ वेस्टर्न कॉर्नर, इंडिया प्लाझा कॉम्पलेक्स चा १ला मजला, जिल्हा पेठ स्वातंत्र्य चौक

जळगाव-४२५००१. ज्याअर्थी. नेम्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय होम फायन्यान्स कंपनी लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी

खालील नमद कर्जदारांना मागणी सचना जारी केल्या आहोत. कर्जदारांनी सदरह रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद तारखेरोजीसे सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचेता सदरह नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवधेवीचा व्यवहार करु नये आणि सदरह् मिळकतीच्या देवधेवीचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय होम फायन्यान्स कंपनी लिमिटेडच्या प्रभाराच्य अधीन राहील

अ. क्र.	कर्जदार/ सह-कर्जदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन / कब्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/मागणी सूचनेतील रक्कम (रु.)	शाखेचे नाव
٧.	धनराज बाबुराव बावीस्कर (कर्जदार) माया धनराज सोनार (सह-कर्जदार) एनएचजेएलएन००००९०२०१९.	ब्लॉक क्र. २, प्लॉट क्र. ३८, सदाशिव नगर, जामुना नगर, शिव मंदिर जवळ, सुशिला पार्क, स क्र. ६८/१, जळगाव ४२५००१ (संदर्भ लॅन क्र. एनएचजेएलएन०००००९०२०१९). सीमाबद्ध द्वारे: पूर्व: जोडलेला प्लॉट, पश्चिम: रोड, उत्तर: जोडलेला ब्लॉक क्र. ०१, दक्षिण: जोडलेला ब्लॉक क्र. ०३/ कब्जा दिनांक- १७-जुलै-२३	१०.०४.२०२३ रु. ३,८१,८३०/-	जळगाव- बी
۲.	धनराज बाबुराव बावीस्कर (कर्जदार) माया धनराज सोनार (सह-कर्जदार) एनएचजेएलएन००००९०२०२०.	ब्लॉक क्र. २, प्लॉट क्र. ३८, सदाशिव नगर, जामुना नगर, शिव मंदिर जवळ, सुशिला पार्क, स क्र. ६८/१, जळगाव ४२५००१ (संदर्भ लॅन क्र. एनएचजेएलएन००००९०२०२०). सीमाबद्ध द्वारे: पूर्व: जोडलेला प्लॉट, पश्चिम: रोड, उत्तर: जोडलेला ब्लॉक क्र. ०१, दक्षिण: जोडलेला ब्लॉक क्र. ०३/ कब्जा दिनांक- १७-जुलै-२३	१०.०४.२०२३ ह. ७,६२,६०४/-	जळगाव- बी

वरील नमूद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सूचना देण्यात येत आहे, अन्यथा सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियमे ८ आणि ९ अंतर्गत तरतुर्दीनुसार सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल.

दिनांक : जुलै २०, २०२३ प्राधिकृत अधिकारी ठिकाण: जळगाव आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड

कर्जदार /

The Mogaveera Co-operative Bank Ltd.

नोंद. आणि प्रशासकीय कार्यालय ५ वा मजला, मोगावीरा भवन, एम.व्ही.एम. एज्युकेशनल कॅम्पस मार्ग, वीरा देसाई रोड लगत, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८.

प्रकाशनाची सूचना

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) नुसार मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा

गद्वारे सूचना देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचना जारी करून कर्जदार/गहाणदार/हमीदार यांना रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते

कमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा **प्रत्यक्ष ताबा** सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट ब्ल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून खालील नमुद तारखारोजीस घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **मोगावीरा को–ऑपरेटिव्ह बँक लि.** च्या खाली नमूद केलेल्या रकमेसह त्यावरील व्याजासाठी भाराअधीन राहील

गहाणदार आणि

II ~''	6.1141111111111	(2.1.1.	161-17 21-11/11	4/11/41/41	
		दिनांक	मिळकतीचे वर्णन	तारीख	रक्कम
	कर्जदार –	११.१०.२०१९	फ्लॅट क्र. जी २, तळमजला, श्री हरि	१७.०७.२०२३	३१.०७.२०१९ रोजीस
१	श्री. किसान तुकाराम किंगे		सीएचएस लि, गाव बाळकुम, बाळकुम		ह. ३७,२५,०००/-
2	सौ. चंद्रकला किसन किंगे		पाडा क्र. १, बाळकुम ठाणे (पश्चिम)		(रुपये सदतीस लाख
3	श्री. अतुल किसान किंगे		४०० ६०८		पंचवीस हजार मात्र).
	(एचएसजी/१८४)		श्री. किसन तुकाराम किंगे, सौ. चंद्रकला		
	हमीदार -		किसन किंगे आणि श्री. अतुल किसन		
٤.	श्री. शिरीश रगुनाथ गोतार्ने		किंगे यांच्या मालकीचे		
٦.	श्री. अनिल नामदेव साळुंखे				
दिनां	क: १७.०७.२०२३		,		सही/-
Ran	ागा∙ मंतर्द				पाधिकत अधिकारी

B Bharat Bijlee

भारत बिजली लिमिटेड

सीआयएन नं. : एल३१३००एमएच१९४६पीएलसी००५०१७ नोंदणीकत कार्यालय: इलेक्टिक मॅन्शन, ६ वा मजला, अप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मंबई-४०० ०२५ दूरध्वनी क्र.: ०२२-२४३०६२३७ फॅक्स क्र.: ०२२-२४३७०६२४, ई-मेल: bblcorporate@bharatbijlee.com,

वेबसाईट : www.bharatbijlee.com ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

					(रु. लाखात)
			संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
	तपशील	३०.०६.२०२३	३१.०३.२०२३	३०.०६.२०२२	३१.०३.२०२३
		(अलेखापरिक्षित)	(टीपा ३ बघा)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण महसुल	४४१४५	४२९७८	२७७१४	१४१८५०
2	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)				
	(कर आणि अपवादात्मक बाबींपूर्वी)	3388	३६८६	२१४१	१११३६
3	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ				
	नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	3388	३६८६	२१४१	१११३६
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ				
	नफा/(तोटा) (अपवादात्मक				
	बाबींनंतर)	२५३३	२६८६	१६३३	८३२२
4	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक				
	उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) नफा				
	आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न			_	
	(करोत्तर) धरून)	१२०३०	११८४८	१०८०	२७१३०
ξ	समभाग भांडवल				
	(प्रत्येकी रु. १०/- दर्शनी मूल्यांचे)	५६५	५६५	५६५	५६५
૭	प्रति समभाग प्राप्ती				
	(प्रत्येकी रु. १० चे) (रु.)	88.63	४७.५३	२८.८९	१४७.२६
<u>ر</u>	(अवार्षिक)				

- १. वरील माहिती सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजला सादर केलेला ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाईटस् (www.bseindia.com आणि www.nseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईटः (www.bharatbijlee.com) वर
- वित्तीय निष्कर्षांचे वरील विवरण लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि १८ जुलै, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने मंजुर केले. सांविधिक लेखापरिक्षकांनी ३० जून, २०२३ संपलेल्या तिमाहीसाठीच्या वरील वित्तीय निष्कर्षाचे मर्यादित पनर्विलोकन केले आहे.
- ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीची आकडेवारी ही संपूर्ण वित्तीय वर्षाच्या संबंधातील लेखापरीक्षित आकडेवारी आणि ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत अलेखापरीक्षित प्रकाशित आकडेवारी दरम्यानच्या तौलानिक आकडेवारी आहेत.

ठिकाण : मंबई निखिल जे. दानानी दिनांक : १८ जुलै, २०२३ उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालव

जेएसडब्ल्यु इस्पात स्पेशल प्रोडक्टस् लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : जेएसडब्ल्यु सेंटर, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई-४०० ०५१ (महाराष्ट्र) फोन क्र.:+९१ २२ ४२८६१०००, ई-मेल: isc_jispl@aionjsw.in, वेबसाईट :www.aionjsw.in, सीआयएन:एल०२७१०एमएच१९९०पीएलसी३६३५८२

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापररिक्षित अलिप्त आणि

	एकात्रत ।वत्ताय ।नष्कषाचा उतारा								
	(रुपये कोटीत प्रती शेअर डाटा वगळून)								
अ.	तपशील	अलिप्त				एकत्रित			
क्र.			संपलेली		संपलेले		संपलेली		संपलेले
1			तिमाही		वर्ष		तिमाही		वर्ष
1		३०.०६.२०२३	३१.०३.२०२३			३०.०६.२०२३		३०.०६.२०२२	
1		->	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	->	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
ı		अलेखापरिक्षित	(पूर्ननमुद)	(पूर्ननमुद्)	(पूर्ननमुद)	अलेखापरिक्षित	(पूर्ननमुद्)	(पूर्ननमुद)	(पूर्ननमुद)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (इतर उत्पन्नासह)	१,३१३.१२	१,३३७.३८	१,२३३.४५	३,८३९.६७	१,६८१.९१	१,६६३.६४	१,६७९.१९	५,२१३.६०
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा)								
1	(कर, अपवादात्मक आणि /किंवा								
	अनन्य साधारण बाबी पूर्व	-98.38	-४९.५३	-१४४.९०	-५२६.२४	-४०.४२	2.66	-९२.३७	-३९५.४६
ş									
1	नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा								
┕	अनन्य साधारण बाबी पश्चात	-98.38	-५१.८३	-१४४.९०	-५२८.५४	-४०.४२	०.५८	-९२.३७	-३९७.७६
Х	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ								
1	नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा								
⊢	अनन्य साधारण बाबी पश्चात	-98.38	-48.63	-१४४.९०	-५२८.५४	-43.23	-११.५१	-१०५.३५	-879.99
ч	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक								
1	उत्पन्न/(तोटा) (कालावधीकरिता								
1	नफा/(तोटा) (करपश्चात) आणि इतर								
1	सर्व समावेश उत्पन्न (कर पश्चात) समाविष्ट)	-99.88	-48.62	6544		-43.58	9 . 0/	0.51	V22.0
ξ	समावष्ट)	-53.88 889.44	-५१.७२ ४६९.५५	-१४५.५० ४६९.५५	-4२९.८६ ४६९.५५	-47.48 889.44	-१०.९५ ४६९.५५	-१०६.४० ४६९.५५	-४३२.९० ४६९.५५
9	राखीव (पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून)	845.44	845.44	845.44	847.44	845.44	845.44	847.44	845.44
٩	राखाव (पुनमुल्याकात राखाव वगळून) मागिल वर्षाच्या ताळेबंदात								
1	दर्शविल्यानुसार				-३.२६				-३.१७
6					7.14				7.50
ľ	दर्शनी मुल्य) (अखंडित आणि खंडित								
1	परिचालनाकरिता)								
	मुलभूत (रु.)	-१.९५	-१.१०	-३.०९	-११.२६	-8.83	-0.24	-2.28	-९.१६
	सौम्यिकृत (रु.)	-१.९५	-१.१०	-3.09	-११.२६	-8.83	-0.24	-2.28	-९.१६

टिपा

ए) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन्स ३३ अंतर्गत स्टॉक एकस्चेंजकडे दाखल केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण विवरण सह त्याच्या टिपा कंपनीची वेबसाईट (www.aionjsw.in) आणि स्टॉक एक्स्चेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेडची (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडची (www.nseindia.com

बी) वरील निष्कर्ष हे १८ जुलै, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरीक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत आणि शिफारस करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले. सांविधिक लेखापरिक्षकांनी ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता निष्कर्षाचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

जेएसडब्ल्यु इस्पात स्पेशल प्रोडक्टस् लिमिटेडकरिता

दिनांक : १८ जुलै, २०२३ ठिकाण : रायगड

परेश शाह पूर्ण वेळ संचालक डीआयएनः ०९६९२११६



असेट रिकट्टरी शाखा क्र. १४९८-सी, केव्हीबी टॉवर्स, ३रा मजला, अविनाशी रोड, पीलामेडू, कोईम्बतूर-६४१००४. मोबाईल: ८११०९ ९६६५५ ईमेल : kvbl1890@kvbmail.com

दिनांक १०.०८.२०२३ रोजीस स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी विक्री सूचना आणि ई-लिलाव

सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ९ (१) च्या परंतुकान्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता लिलाव विक्री सूचना आणि ई-लिलाव.

कर्जदार मे. उल्लतील हॉटेल्स ॲण्ड स्पा प्रायव्हेट लिमिटेड, द्वारे प्रतिनिधित्त्व तिचे संचालक श्री. सिसधरन, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे ३३/१३ ए-बी, न्यु संहिता कमर्शियल कॉम्प्लेक्स, अंधेरी कुर्ला रोड लगत, साकीनाका, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००७२ आणि कॉर्पोरेट कार्यालय आह उछुत्तील हॉटेल्स ॲण्ड स्पा प्रा. लि., उछुत्तील हाऊस, पॉवर हाऊस एनएच बायपास समोर, व्यतिल्ला, कोची- ६८२०१९ आणि हमीदार **श्री. ससिधरन,** सध्या राहणार बी/१४०२, लेक कॅस्टल, हिरानंदानी गार्डन, पवर्ड, मुंबई- ४०००७६, श्रीम. श्रीविद्या ससिधरन, सध्या राहणार बी/१४०२, लेक कॅस्टल, हिरानंदानी गार्डन, पवई, मुंबई- ४०००७६ आणि मे. उल्लत्तील व्हिज्युअल मीडिया, द्वारे प्रतिनिधित्व तिचे प्रोप्रायटर श्री. ससिधरन, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे सीसी क्र. ३९/५३८, मॉनस्ट्री रोड, एर्नाकुलम साऊथ, कोची- ६८२०११ आणि कमर्शियल बिल्डिंग आहे अलंकार थिएटर कॉम्प्लेक्स, पोन्नानी येथे कडून त्यांचे खाते मधील एकूण थकबाकी रु. ४९,५०,४९,९११.२९ (रुपये एकोणपन्नास कोटी पन्नास लाख एकोणपन्नास हजार नऊशे अकरा आणि पैसे एकोणतीस मात्र) या रकमेसाठी करूर वैश्य बँक लि., एर्नाकुलम शाखे कडे तारण कर्जाच्या देय च्या वसुली साठी प्राधिकृत अधिकारी द्वारे कर्जदाराच्या तारण मत्तेच्या कब्जा ला अनुसरून आणि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल अस्सेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये प्रदान केलेले आधिकारांच्या वापर करुन. ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारानी, स्थावर मिळकतीच्या ई-लिलाव करण्यासाठी ठरविले आहे, ते ''**जे** आहे जेथे आहे'', ''जे आहे काही आहे'' आणि ''जे काही तेथे आहे'' तत्त्वावर १०.०८.२०२३ रोजी पुढील मत्तेच्या खरेदीसाठी ई-लिलाव द्वारे बोली मागवित आहे.

गहाण मत्तेची तपशील

मिळकत क्र. १- उल्लत्तील हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट प्रा. लि. (सध्या उल्लत्तील हॉटेल्स ॲण्ड स्पा प्रा. लि. अशी ज्ञात) च्या नावे असलेली मिळकत: आयटम-१: थवनाकडवु- वडकुकरा रोड, पि्रपुरम गाव, चेरथला तालुका, अलप्पुझा जिल्हा येथील सर्व्हे क्र. १५१/३ए२ मधील ४.०५ आरेस, सर्व्हे क्र. १५२/१०ए२ मधील २.०२ आरेस आणि सर्व्हे क्र. २९९/१/१ मधील १.०१ आरेस येथील जमीन आणि बांधकाम सुरु असलेली इमारतीसह सर्व मार्ग हक्क. आ**यटम-२:** थवनाकडव्- वडक्ककरा रोड, पल्लिप्रम गाव, चेरथला तालुका, अलप्पुझा जिल्हा येथील सर्व्हे क्र. १५१/६ए मधील १.२१ आरेस आणि सर्व्हे क्र. १५१/६बी मधील ०.८१ आरेस येथील जमीन आणि बांधकाम सुरु असलेली इमारतीसह सर्व मार्ग हक्क. **आयटम–३:** थवनाकडवु– वडकुक्करा रोड, पछ्रिपुरम गाव, चेरथला तालुका, अलप्पुझा जिल्हा येथील सर्व्हे क्र. १५१/५ए३ मधील १.८२ आरेस आणि सर्व्हे क्र. १५१/६बी मधील ०.८१ आरेस येथील जमीन आणि बांधकाम सुरु असलेली इमारतीसह सर्व मार्ग हक्क. **आयटम-४:** थवनाकडवु- वडकुक्करा रोड, पि्लपुरम गाव, चेरथला तालुका, अलप्पुझा जिल्हा येथील सर्व्हे क्र. १५१/६ बी मधील २.०२ आरेस आणि सर्व्हे क्र. १५१/५ए/३ मधील ०.२० आरेस येथील जमीन आणि बांधकाम सुरु असलेली इमारतीसह सर्व मार्ग हक्क. **आयटम-५:** थवनाकडवु- वडक्ककरा रोड, पह्लिपुरम गाव, चेरथला तालुका, अलप्पुझा जिल्हा येथील सर्व्हे क्र. १५१/६ बी) मधील ४.०५ आरेस येथील जमीन आणि बांधकाम सुरु असलेली इमारतीसह सर्व मार्ग हक्क. **आयटम-६:** थवनाकडव्- वडक्ककरा रोड, पल्लिपरम गाव, चेरथला तालुका, अलप्पुझा जिल्हा येथील सर्व्हे क्र. १५१/६ ए४ मधील १७.८१ आरेस येथील जमीन आणि बांधकाम सुरु असलेली इमारतीसह सर्व मार्ग हक्क. **आयटम-७:** थवनाकडवु- वडक्कुक्करा रोड, पल्लिपुरम गाव, चेरथला तालुका, अलप्पुझा जिल्हा येथील सर्व्हे क्र. १५१/४/२ मधील ५ सेंटस् (२.०२ आरेस), सर्व्हे क्र. १५१/२ मधील ४७ सेंटस् (१९.०२ आरेस), सर्व्हे क्र. १५२/१०ए/२ मधील ११ सेंटस् (४.४५ आरेस), सर्व्हें क्र. १५२/१०ए/१ मधील ४ सेंटस् (१.६२ आरेस), सर्व्हें क्र. २९९/१/२ मधील २५ सेंटस् (१०.१२ आरेस), सर्व्हे क्र. २९९/१/३५ मधील २ सेंटस् ०.८१ आरेस), सर्व्हे क्र. २९९/१/११ मधील २.५०० सेंटस् (१.०१ आरेस), सर्व्हे क्र. १५१/५बी/२ मधील १२०.५०० सेंटस (४८.७६ आरेस), सर्व्हे क्र. १५१/५बी/१ मधील ११ सेंटस (४.४५ आरेस), सर्व्हे क्र. १५१/५ए/२ मधील १८ सेंटस् (७.२८ आरेस), सर्व्हे क्र. १५१/४/१ मधील १४ सेंटस् (५.६६ आरेस), सर्व्हे क्र. १५१/३बी मधील १७ सेंटस् (६.८८ आरेस), सर्व्हे क्र. १५१/३ए मधील ९७ सेंटस् (३९.२५ आरेस), सर्व्हे क्र. १५२/१०बी/१ मधील १०७ सेंटस् (४३.३० आरेस), सर्व्हे क्र. १५१/५/ए/१ मधील २६ सेंटस् (१०.५२ आरेस) येथील जमीन आणि बांधकाम सुरु असलेली इमारतीसह सर्व मार्ग हक.

राखीव किंमत रु. ३१,००,००,०००/-; इअर : रु. ३,१०,००,०००/-; बोलीवाढ : रु. ५,००,०००/-मिळकत क्र. २- उळूतील हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट प्रा. लि. (सध्या उळूतील हॉटेल्स ॲण्ड स्पा प्रा. लि. अशी ज्ञात) च्या नावे असलेली मिळकत: सर्व्हें क्र. ९५१/१, वॉर्ड क्र. २९, कोची कॉर्पोरेशन, सहकाराना रोड, एनएच ४७ वितिल्ला जवळ, पूनिथुरा गाव, कनयान्नुर तालुका, एर्नाकुलम जिल्हा येथे स्थित वाणिज्यिक इमारतीसह मोजमापित ३.५६ आरेस जमीन सह सर्व मार्ग हक.

राखीव किंमत रु. ५,७५,००,०००/-; इअर : रु. ५७,५०,०००/-; बोलीवाढ : रु. १,००,०००/-मिळकत क्र. ३- मे. उल्लत्तील व्हिज्युअल मिडिया, द्वारे प्रतिनिधित्त्व तिचे प्रोप्रायटर श्री. शशिधरन उल्लतील यांच्या नावे असलेली मिळकत: वॉर्ड क्र. ७, पोन्नर्नी म्युनिलिपॅलिटी, अलंकार थिएटर कॉम्प्लेक्स, इझवथिरुथी गाव, पोन्नानी तालका, मलप्परम जिल्हा येथील सर्व्हे क्र. १५४/३ मधील ३.५० आरेसम सर्व्हे क्र. १५४/३ मधील १३.७५ आरेस, सर्व्हे क्र. १४७/२ मधील १५.५८ आरेस, सर्व्हे क्र. १५४/३ मधील १७.५० आरेस (एकूण ५०.३३ आरेस) येथे स्थित इमारतीसह जिमनीचे सर्व ते भाग आणि विभाग

राखीव किंमत रु. १४,५०,००,०००/-; इअर : रु. १,४५,००,०००/-; बोलीवाढ : रु. २,००,०००/-

मिळकत-४: श्री. शशिधरन उल्लत्तील, रामनकुट्टी नायर यांचा मुलगा यांच्या नावे असलेली मिळकत. आयटम-१: श्री. शशिधरन उल्लत्तील यांच्या नावे असलेली थवना कडवु, ओट्टाप्पुझा जंक्शन, पिल्लपुरम गाव, चेन्नम पिल्लपुरम, चेरथला तालुका, अलाप्पुझा जिल्हा येथील सर्व्हे क्र. १५४/सी मधील १०.९३ आरेस आणि सर्व्हे क्र. १५४/१ए मधील १७.४० आरेस चे सर्व ते भाग आणि विभाग सह सर्व मार्ग हक. **आयटम-२:** श्री. शशिधरन उल्लत्तील यांच्या नावे असलेली थवना कडवु, ओट्टाप्पुझा जंक्शन, पह्लिपुरम गाव, चेन्नम पह्लिपुरम, चेरथला तालुका, अलाप्पुझा जिल्हा येथील सर्व्हे क्र. १५४/१सी मधील ३८.०५ आरेस आणि सर्व्हे क्र. १५४/१ई मधील ९.७१ आरेस चे सर्व ते भाग आणि विभाग सह सर्व मार्ग हक्क. आ**यटम-३:** श्री. शशिधरन उछतील यांच्या नावे असलेली थवना कडवु, ओट्टाप्पुझा जंक्शन, पि्छपुरम गाव, चेन्नम पिछपुरम, चेरथला तालुका, अलाप्पुझा जिल्हा येथील सर्व्हे क्र. १५४/१सी मधील ३.२४ आरेस, सर्व्हें क्र. १५४/१बी मधील ०.८१ आरेस आणि सर्व्हें क्र. १५४/१ए मधील ४.४५ आरेस चे सर्व ते भाग आणि विभाग सह सर्व मार्ग हक्क. आयटम-४: श्री. शशिधरन उल्लतील यांच्या नावे असलेली थवना कडवु, ओट्टाप्यझा जंक्शन, पह्लिपुरम गाव, चेन्नम पह्लिपुरम, चेरथला तालुका, अलाप्पुझा जिल्हा येथील सर्व्हे क्र. १५४/१सी मधील १२.१५ आरेस, सर्व्हें क्र. १५४/१ए मधील १६.१९ आरेस चे सर्व ते भाग आणि विभाग सह सर्व मार्ग हक.

राखीव किंमत रु. ३,२५,००,०००/-; इअर : रु. ३२,५०,०००/-; बोलीवाढ : रु. १,००,०००/-पूर्वीची बोजा - शून्य (बँकेच्या माहिती असलेले)

सर्वसामान्यः ई-लिलावाच्या तारीख आणि वेळ ई-लिलाव पोर्टल https://www.indianbankseaucti १०.०८.२०२३ रोजी सायं. १६.०० वा. ते सायं. १७.०० वा. दर	
१०.०८.२०२३ रोजी सायं. १६.०० वा. ते सायं. १७.०० वा. दर	
पर्यंत प्रत्येकी ०५ मिनिटांचे अमर्यादित विस्तारासह घेतला जाईल.	
मिळकतीचे निरीक्षण ०१.०८.२०२३ ते ०९.०८.२०२३ दरम्यान बँकेचे कामकाज दिवशी	अगाऊ वेळ ठरवून
निविदा सादर करण्याची अंतिम ०९.०८.२०२३, सायं. १७.०० वा. पर्यंत तारीख	
आरटीजीएस द्वारे इअर खाते क्र.: ११०१३५१००००००९७३ खातेच्या नावः BID COLLECTION A/C OF SARFAESI ई-लिलाव उत्पन्नः- मे. उल्लतील हॉटेल्स ॲण्ड स्पा प्रा. लि., एर्नाकुर आयएफएससी कोडः KVBL0001101	तम शाखा

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया आमची बँक/तारण धनकोंची वेबसाईट www.kvb.co.in/Property Under Auction आणि तसेच वरील नमूद खाते साठी ई-लिलाव करिता बँकेचे सेवा पुरवठादार मे. कॅनबॅक कम्प्युटर सर्व्हिस लि. (सीसीएसएल) चे वेब पोर्टल, म्हणजेच https://www.indianbankseauction.com आणि श्री. प्रताप कांजीलाल आणि श्री. डी.डी. पाखरे, फोनः ०८०–२३४६९६६५; मोबाईल क्र. ९८३२९ ५२६०२, ९९११२ ९३५१७, ८८९८४ १८०१०, ९४८०६ ९१७७७; ईमेल-eauction@ccsl.co.in / ccsleauction@gmail.com. वर विनामुल्य प्रशिक्षण आणि यजर आयडी आणि पासवर्ड मिळवावा.

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ९ (१) अन्वये १५ दिवसांची सांविधिक सूचना: कर्जदार आणि हमीदार यांना लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत व्याज आणि अनुषंगिक खर्चासह वरील नमृद् थकबाकी चुकती करण्यासाठी याद्वारे अधिकसूचित करण्यात येत आहे, कसूर केल्यास परिशिष्ट मिळकतीचा लिलाव विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसूल करण्यात येईल.

ठिकाणः कोईम्बतर

दिनांकः १९.०७.२०२३

प्राधिकृत अधिकारी दि करूर वैश्य बँक लि.